

- ❖ **विभागीय तांत्रिक तज्ञ (Divisional Technical Expert)** या पदासाठी अर्ज करतांना उमेदवाराने खालील सूचनांचे अवलोकन करावे.

**-: सूचना :-**

- १) विभागीय तांत्रिक तज्ञ (Divisional Technical Expert) हे शासन सेवेतील नियमित पद नाही. तात्पुरते कंत्राटी स्वरूपाचे व ठोक मासिक मानधनावरील मर्यादित कालावधी पुरते पद आहे.
- २) सदर पदावर नेमणूक ११ महिने कालावधी पुरती मर्यादित राहिल.
- ३) कोणतेही कारण न देता अर्ज स्वीकारणे अथवा नाकारणेचा अधिकार नियुक्ती प्राधिकार्यांचा राहिल.
- ४) प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण केलेल्या उमेदवारांनीच फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. इतर कोणत्याही पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- ५) ऑनलाईन अर्ज दिनांक २५/११/२०२१ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत करता येतील. त्यानंतर अर्ज करता येणार नाही / स्वीकारले जाणार नाही.
- ६) उमेदवाराने एका पेक्षा अधिक वेळा अर्ज करू नये.
- ७) उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करतांना प्रथमतः Registrar मध्ये जावून User Registration करावयाचे आहे. त्यामध्ये संपूर्ण नाव (आडनांव + स्वतःचे नाव + वडिलांचे/पतीचे नाव), ई मेल आय.डी., मोबाईल नंबर इ.माहिती भरून स्वतःचा नजीकच्या कालावधीतील फोटो अपलोड करावयाचा आहे. तद्नंतर Submit करावे. उमेदवाराने Registration संबंधीचा Password लक्षात ठेवावा.
- ८) उमेदवाराने Registration केल्यानंतर खालील नमुद मुद्द्यांप्रमाणे अर्ज करावयाचा आहे. वैयक्तिक व जाहिरातीत नमूद शैक्षणिक तसेच आवश्यक अनुभवाची माहिती भरणे अनिवार्य आहे. माहिती पूर्ण भरून Declaration ला ✓ करून Submit करावयाचे आहे. उमेदवाराने प्राधान्यक्रमाने विभागाची निवड करावयाची आहे. तीनही प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे.
  - a) Application for the contractual post of Divisional Technical Expert या मुद्द्यामध्ये उमेदवाराने वैयक्तिक, शैक्षणिक व इतर शैक्षणिक माहिती भरून तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करून Submit करावे.
  - b) Municipal Corporation/ Council Work Experience Details या मुद्द्यामध्ये जाहिरातीत नमूद प्रमाणे आवश्यक अनुभवाची माहिती भरून, त्यासंबंधीचे प्रमाणपत्र अपलोड करून Submit करावे. (उमेदवारास एकापेक्षा अधिक वेळा जाहिरातीत नमूद आवश्यक अनुभवाची माहिती भरावयाची असल्यास Add New Work Experience Details मध्ये जावून भरता येईल)
  - c) Additional Work Experience. या मुद्द्यामध्ये इतर क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याची माहिती भरून, त्यासंबंधीचे प्रमाणपत्र अपलोड करून Submit करावे. (उमेदवारास एका पेक्षा अधिक वेळा इतर क्षेत्रातील अनुभवाची माहिती भरावयाची असल्यास Add New Additional Work Experience मध्ये जावून भरता येईल)
- ९) उमेदवाराने वरील तीनही मुद्द्यांप्रमाणे आपला अर्ज Submit झाला आहे, याची पूर्ण खात्री करून घ्यावी. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- १०) मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी वेळोवेळी <http://smmurban.com> या संकेतस्थळावरील Jobs या सदरामध्ये प्रसिध्द करण्यात येईल.
- ११) पदांची संख्या कमी अधिक होवू शकते.

\*\*\*\*\*